

मिरा-भाईदर महानगरपालिका

स्व. इंदीरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
भाईदर (प.), ता.जि.ठाणे - ४०९ १०९
दूरध्वनी क्र. २८९८९९८३, २८९९२८२८
सार्वजनिक बांधकाम विभाग
// कार्यादेश //

जा.क्र. मनपा/साबां/कार्या/३०९ /२०२९-२२
प्रति,
मे. साई इन्फ्रा.
३०३, रेखा सदन,
कस्तुरी पार्क, नवघर रोड,
भाईदर (पुर्व)

दिनांक :- ११/११/२०२९

- विषय :- निविदा मंजूरी बाबत. (टेंडर आयडी 706411_1)
संदर्भ :-
1) दि. १४/०७/२०२९ रोजीची आर्थिक व प्रशासकीय मंजूरी.
2) दि. २६/०७/२०२९ रोजीची निविदा.
3) मा. आयुक्त यांची दि. २२/१०/२०२९ ची मंजूरी.
4) जा.क्र.मनपा/साबां/३१३/२०२९-२२ दि. २६/१०/२०२९ चे पत्र.
5) सुरक्षा अनामत रक्कम रु. ३७,९५७/- पावती क्र. 250969 दि. ०९/११/२०२९
6) दि. ०९/११/२०२९ रोजीचा करारनामा.

दि. २०/०७/२०२९ रोजीच्या दे. हमारा महानगर, दे. वृत्तरत्न सम्राट, दे. सिटी न्युज मुंबई या
वृत्तपत्रात व ई-टेंडरिंग पद्धतीने प्रसिद्ध झालेल्या जाहिर निविदा सुचनेनुसार मिरा भाईदर महानगरपालिका
क्षेत्रातील मिरारोड (पुर्व) प्रभाग क्र. १७ मधील रवी पार्क येथील मैदानात सभा मंडप बांधणे. (सभागृह
नेता निधी) (अंदाजित खर्च रु. १२,७८,०२४/-)

सदर कामी आपण सादर केलेली १.०० % कमी दराने निविदा खालील अटीशर्तीवर मंजूर
करण्यात येत आहे. सदर कामाची मुदत ही ०२ महिने असून दि. ११/११/२०२९ ते दि. १०/१२/२०२२
पर्यंत राहील.

अटीशर्ती :-

- सदरचे काम आदेश प्राप्त झाल्यापासून ३ दिवसाच्या आत संबंधित कनिष्ठ अभियंता/ उपअभियंता
यांच्या नियंत्रण व देखरेखेखाली सदर काम सुरु करण्यात यावे. तथा कामाचा फलक लावण्यात यावा.
- शासनाने निश्चीत केलेल्या धोरणानुसार वस्तु सेवा कर (GST) भरणा करणे कंत्राटदारास बंधनकारक
राहील.
- काम सुरु करण्यापूर्वी प्रत्यक्ष कामाच्या स्थळांचे फोटो घेण्यात येऊन सादर करावे. काम सुरु असताना
तसेच पूर्ण झाल्यावर देखिल फोटो घेऊन सादर करण्यात यावे.
- सदरचे काम त्रयस्थ लेखापरिक्षण कक्षेत असल्यास त्रयस्थ लेखापरीक्षणाचे अहवाल अद्ययावत
ठेवण्यात यावे.
- सदर कामाच्या त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षणासाठी यांची नेमणुक करण्यात येत असून त्यांना कामामध्ये
आवश्यक ती माहिती, कागदपत्रे देऊन कामाची गुणवत्ता राखण्यासाठी सहकार्य करावे


कार्यकारी अभियंता (साबा)
मिरा-भाईदर अमहानगरपालिका

१. मा. कामगार आयुक्त, ठाणे.
२. मा. उपविमा संचालक, महाराष्ट्र राज्य, बांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१.
३. संगणक विभाग
४. लेखा विभाग

प्रत कार्यवाहीसाठी

श्री. प्रफुल्ल वानखेडे - कनिष्ठ अभियंता

- १) सदर काम हे निविदा मधील अटीशर्ती, स्पेसिफिकेशन, मापदंडानुसार, शासन, महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी देण्यात आलेले आदेश व आवश्यक प्रवानग्या घेऊन विहीत कार्यपद्धत अवलंबुन व अभिलेखाचे जतन करून कंब्राटदाराकडून मुदतीत काम करून घेण्याची जबाबदारी व्यक्तीशः आपली राहील.
- ३) सदर कार्यादेशाची माहिती वॉर्ड मधील संबंधित नगरसेवकांना तात्काळ कळविण्याची दक्षता घेण्यात यावी.
- ४) सदर काम सुरु करण्यापुर्वी कामाच्या ठिकाणाच्या लेव्हल व छायाचिन्ह घेऊन अभिलेखी जतन करण्यात यावे.
- ५) सदर काम ब्रयस्थ लेखापरीक्षणाच्या कक्षेत असल्यास ब्रयस्थ लेखापरीक्षण करून घेण्यात यावे. कामात वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याची वेळोवेळी सक्षम यंत्रणेकडून समक्ष तपासणी करून अहवाल संचिकेत अद्ययावत ठेवण्यात यावे.



कार्यकारी अभियंता (साबां)
मिरा-भाईदर महानगरपालिका